

# RUCHI INFRASTRUCTURE LTD.

101, The Horizon, 1st Floor, Nath Mandir Road, 11/5, South Tukoganj, Indore - 452 001 (M.P.) Tel.: 91-731-4755209, 4755227 CIN - L65990MH1984PLC033878

18th August, 2021

RIL/2021

To Listing Department BSE Ltd. PJ Tower, Dalal Street, **Mumbai - 400 001** 

National Stock Exchange of India Ltd. "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (E) **Mumbai - 400 051** 

Dear Sir(s),


## **Re: Intimation of publication of Notice**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find attached herewith notice published in English language in Free Press (Mumbai edition) and in Marathi language in Navshakti.

This is for your information and records please.

Thanking you,

Yours faithfully, For Ruchi Infrastructure Limited STRI Comp ecretary Encl.: As above



# PUBLIC NOTICE Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by (1) Mr. Sameer Baisiwala (2) Mrs. Sweta Baisiwala

more particularly described in the Schedule hereunder. Any person having any claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidence to the undersigned within 14 days from this notice hereof failing which the claim of such person will be deemed to have been waived/

abandoned or given up and the same shall not be entertained thereafter. **Schedule of the Property** 

Flat no.E-1401, Tower 2 admeas-uring about 1549 sq. ft. built-up area on 14th Floor alongwith 3 Car Parking nos.2490,2491 and 2492in Ashok Gardens Cooperative Housing Society Limited ('Society') constructed on land bearing CS no.180, 188, 206,1/ 207,2/207 of Parel-Sewri Division Society. Adv. Jigna Dedhia 35C, Moti Shah Jain Park, Love Lane Byculla, Mumbai 400027 E : jixa23@gmail.com # 9820386937

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given on behalf or my clients MR. SUNIL CHANDRAKAN MAHADESHWAR & Ms. ANIT SUDHAKAR GONDHALEKAR, adults Indian Inhabitants, co-owners of Fla SUDHAKAR GONDHALEKAR, adults, Indian Inhabitants, co-owners of Flat No A Wing/302, (admeasuring 407 Square feet carpet area), Gautam Co-operative Housing Society Ltd, Rushivan Complex, Kajupada Hill, Borivali (East), Mumbai- 400 066, Maharashtra, that the said flat is acquired / purchased by my clients MR. SUNIL MAHADESHWAR & Ms. ANITA GONDHALEKAR, vide agreement dated 10.10.2005 from the transferors MR. R. SUJAY R. VASUDEVAN & K. SWARNA KUMARI. The previous original agreement dated VASUDEVAN & K. SWARNA KUMARI. The previous original agreement dated 15.10.1992 executed by and between M/s Rushi Constructions and Mr. Sundar C. Nair and Mrs. Rathi s. Nair who later on had sold the said flat to Mr. R. SUJAY R. VASUDEVAN Pillai & K. SWARNA KUMARI Pillai has been misplaced and not traceable A N.C. Complaint No. 1927/2021 has been registered with Dahisar Police on 12/08/2021 for the same

Any person/s / Institute / Company having any claim in respect of the said flat / premises by way of Sale,

#### Jnder instructions from my client Mr. Frederick Divecha, I am investigating the title of Mr. Chandra Kumar in respect of the right, title and interest in Flat No. 103 on the first floor of Casa Maria Cooperative Housing Society Ltd., being lying and situate at C.T.S. No. C/804 of Village Bandra, Plot No.804 and 185, junction of Dmonte Park Road and Ext. St. Paul road, Bandra west, Mumbai 000000 df (Sec)64 beside where of 400050 and 5 (five) fully paid up shares of Rs.50/- each vide share certificate No. 03 and share distinctive number from 011 to 015 (both inclusive). The aforesaid Flat and Shares and related entitlements thereto hereinafter collectively known a "the Property")

47. Waroda Road.

Bandra (West), Mumbai 400050

or otherwise are required to make know the same to the undersigned at the address mentioned below within 7 days from the date hereof along with all copies of documents by which such right is claimed failing which such claim/s if any, will be deemed to have been waived and/or abandoned and my clients will proceed further to deal with the above mentioned Property. Mumbai: 17th August, 2021 S.REGO Advocate,

PUBLIC NOTICE

Any person having any claim against or in respect of the title of the aforesaid property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, lease, inheritance, gift, trust, maintenance, possession, easement loans, advance, injunction or any decree

or order or award passed by any Court Tribunal, (Revenue or Arbitral) of Authority or under any agreement of sale Date : 16.08.2021 Home-Coming

HDFC BANK We understand your world HDFC BANK LIMITED Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] (Westik: www.hdfcbank.com] Tel Nos. 022 39760001 / 39760012

NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates. Dist. Nos L/F Name of the Shareholder(s) Cert No of

No.	No.		From	То	No.	Shares
1	2108679	Bajrang Tolaram Mistry	14630661-2	14630830	12812	170
2	0141411	Manjiri Uday Patvardhan Jointly Uday S Patwardhan	5688431-5	5690430	3262	2000
3	6306386	Darshan Singh Sethi Jointly Inderjeet Kaur Sethi	15386381-3	15386450	21604	70

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East) Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue duplicate shar certificate(s). Accordingly the original share certificates shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.

> For HDFC BANK LIMITED Santosh Haldanka Sr. Vice-President(Legal) & Company Secretary

#### E Wing, Vrindavan-3 CHSL, Raheja Township, Malad (East), Mumbai- 400097, hereby declare that I have severed all my ties and relations with Mr. Kishor M. Dashwani, Mrs. Pushpa Kishor of the title of the said property or any par thereof by way of sale, mortgage, exchange charge, lease, lien, inheritance, gift, trust Dashwani and their two daughters Geeta and Neelam ("Dashwan naintenance, possession, easement, lis pendens or under any decree, order or Award passed by any Court, Tribunal (Revenue or Arbitral) or Authority are hereby required to make known the same to the undersigned at the office address mentioned below within 14 Family"), forever. That I hereby disown and disinherit Dashwani family from all my movable and immovable days from the date hereof along with all copies of documents by which such claim is made, failing which such claims, if any, will be properties of my assets and estate and they do not have any right, title or interest over the same, deemed to have been waived and / or either legally or equitably, and they shall not be entitled to inherit my movable and immovable property abandoned and no such claim will be de o exist. in any manner, either legally o equitably. SCHEDULE All that pieces or parcels of agricultural land bearing Survey No. 54, Hissa No. 1, admeasuring area 00-33-10 H. R., Pot Kharaba 00-01-80, total admeasuring area 00-34-90 H. R., equivalent to 34.90 gunthas, aakar Rs. 05.25, all lying, being and situate at revenue Village – Shirsad, Taluka – Vasai, District – Palghar, and within local limits of Vasai-Virar City Municipal Coronation. Public is also informed that

**PUBLIC NOTICE** 

Public at large, is made known that, I, Miss. Asha Daswani, aged about 69 years, Flat No. 18 & 19,

since 2001, I have severed all ties and relations with Dashwani Family and they are living eparately. I have no connection and association with them of any nature whatsoever.

Public at large is therefore cautioned that if Dashwani family represents me, then they should not deal with them and if at all any or all persons deal with them, shall do so at their own risks, without holding me responsible. Place: Mumbai Date: 17.08.2021

Sd/ Miss. Asha Daswani



[rule- 8(1)] WHEREAS The undersigned being the Authorized Officer of the Indian Bank under the curitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Intere Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 8 and 9 o he Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01.06.202 Iling upon the :- [1] M/s. Nakoda Silver House (borrower), Add. :- 199/200, Gol Coin Building, Zaveri Bazar, Mumbai-400 002. [2] Mr. Pravin B. Gandhi (Borrower cu uarantor cum Mortgagor) Add. :- Flat A-403 & 404, Anupam CHSL., Gas. Co. Lane, D. I Road, Lalbaug, Mumbai-400 012. [3] Mrs. Mamta Pravin Gandhi (Guarantor cur Mortgagor) Add. :- Flat A-403 & 404, Anupam CHSL., Gas. Co. Lane, D. K. Road, Lalbaud umbai-400 012. [4] M/s. Nakoda Bullion & Silver Pvt. Ltd (Corporate Guarant um Mortgagor), Add. :- Room No. B, 2<sup>nd</sup> Floor, Coin Building, 199/201, Shaikh Memon Stree averi Bazar, Mumbai-400 002.

PUBLIC NOTICE

Under instructions of my clients I am

intending to verify and inspect the title of my clients of an immoveable property more particularly described in the Schedule

Any person having any claim to or in respect

SCHEDULE

/asai-Virar City Municipal Corporation.

Place: Vasa

Date: 17.08.2021

Mr. Pradnyat S. Chabukswa

Office:- Lotus Industrial Park

Vasai Phata, Vasai Road East

Advocate, High Court

nereunder.

count with our e-AB Fort Branch to repay the amount mentioned in the notice beir 5,39,07,569/- (Rs. Five Crores Thirty Nine Lakhs Seven Thousand Five hundred & Sixt ine only) as on 01.06.2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

he borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower a he PUBLIC IN GENERAL that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the perty described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this 11th day of August 2021 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the perty and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Ban

GOA STATE INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED \* Floor, EDC House, Dr. Atmaram Borkar Road, Panaji - Goa GSIDC

17

#### **TENDER NOTICE**

Date: 16/08/2021 GSIDC invites online bids under two bid system on Item Rate Basis from eligible Contractors / Agencies for the work of "Pedestrian Bridge Linking Central Library & Creek" -(Estimated Cost - Rs. 6,70,34,857.00).

For detailed Tender Notice, please visit website

### **PUBLIC NOTICE**

Interlink Insurance and Reinsurance **Brokers Private Limited** 

CIN: U67200MH1986PTC038806 Regd. Off: 501, Sai InfoTech, Patel Chowk, R.B. Mehta Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, INDIA. **IRDAI Registration Number: 152 as** Composite Insurance Broker (General)

This is to give notice to the public that we Interlink Insurance and Reinsurance Brokers Private Limited have surrendered our certificate of registration as a Composite Insurance Broker in terms of IRDAI (Insurance Brokers) Regulations, 2018 (COR number: 152) to the Insurance Regulatory and Development Authority of India. Further in terms of scheme of arrangement for demerger sanctioned by National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench at Mumbai in terms of its order in Company Petition C.P. (CAA) 263/MB/2020 on 28th February 2020 Interlink Insurance and Reinsurance Brokers Private Limited's insurance broking business has been demerged into our group company Interlink Insurance and Reinsurance Broking Private Limited. This Interlink Insurance and Reinsurance Broking Private Limited has been registered as a Composite Insurance Broker in terms of IRDAI (Insurance Brokers) Regulations, 2018 (COR number: 764 valid upto: 4th August 2024).

On and from 5th August 2021, Interlink Insurance and Reinsurance Brokers Private Limited has ceased to carry on the insurance broking business in all respects; and the same is being assumed and carried out by Interlink Insurance and Reinsurance Broking Private Limited.

This information is available on www.interlinkre.com For Interlink Insurance and Reinsurance Brokers Private Limited.

Sd/-Place: Mumbai Harshadrai Parekh Date: 17th August 2021 Director & C.E.O.

#### PUBLIC NOTICE

We are investigating the title of (i) Megh Mahal Co-Operative Housing Society Limited ("Society") in respect of land bearing CTS No. 222A of Village Kanheri and more particularly described in the First Schedule hereunder written ("said first property") as well as the development rights granted by Society to Sangvi Lifespace Private Limited in respect of the said first property vide Development Agreement dated 15.09.2019, certificate under case No :- ADJ/1100902/483/19 date 12.04.2019 read with Supplemental Development Agreement dated 24.06.2021, registered under serial no. BDR 5-8555-2021 (ii) Sangvi Lifespace Private Limited in respect of land bearing CTS No. 221 of Village Kanheri and more particularly described in the Second Schedule hereunder written ("said second property") vide Deed of Conveyance dated 07.05.2019, registered under Serial No. BRL-5/6155/2019.

We call upon all concerned persons having any right, title, interest, claim or demand in respect of the said first property and said second property [whether by way of sale, mortgage, lease, gift, exchange, trust, inheritance, bequest, possession, license, tenancy, lien, charge, maintenance, easement, Lis Pendens, or otherwise howsoever] to make the same known to us in writing with duly notarized documentary proof [at the address mentioned below] within 14 days of this notice.

On expiry of 14 days, we will presume that the right, title, interest, claim, or demand is waived and abandoned, and thereafter no such claim shall be entertained and it shall be deemed that the title of Society and Sangvi Lifespace Private Limited is clear and marketable and title certificate shall be issued.

#### FIRST SCHEDULE

All that piece or parcel of the plot of land bearing CTS No. 222A admeasuring 1290.40 Sq. Mtrs. or thereabouts, lying being situated at Village Kanheri, Taluka Borivali, within the limits of



Phone: 022 - 49712051. Website : www.ruchiinfrastructure.com Email: ruchiinfrasecretarial@ruchiinfrastructure.com **NOTICE** 

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and applicable General Circulars issued by Ministry of Corporate Affairs from time to time, the 37th Annual General Meeting of the members of Ruchi Infrastructure Limited will be held on Friday, the 17th September, 2021 at 3.30 pm through video conferencing facility without any physical presence of members at a common venue.

The Notice of 37th AGM forms part of Annual Report of the Company for the financia year 2020-21, which is likely to be circulated in the next week through emails to the members who have registered their email ID with the Company/ Depositories. The said Annual Report and notice of the AGM will also be available on the website of the Company at www.ruchiinfrastructure.com and on the stock exchanges' websites at www.bseindia.com and www.nseindia.com. No hard copy of the Annual Report/Notice of 37<sup>th</sup> AGM will be made available to the members.

The members of the Company who have not yet registered or updated correct email address, are required to register/update the email address immediately by following the procedure mentioned below:

(i) in case the shares of the Company are held by a member in physical form, such member shall submit a signed request letter along with self-attested copies of Permanent Account Number ("PAN") Card and any document for proof of address (such as Driving License, Election Commission Card, Passport, Aadhar Card, Bank statement, etc.) by email to investors@sarthakglobal.com with cc to ruchiinfrasecretarial@ruchiintrastructure.com or send these documents to the

(Under Bye Law No. 35) The Form of Notice inviting claims of bjections to the transfer of the share

and the interest of the Deceased Membe n the Capital/Property of the Society. MR. UDAY DINKAR CHANDE nember of Aasha C.H.S. Ltd, having ddress at Plot No. 483, 17th Road, Kha West), Mumbai 400 052 and holdin Flat No.9 in the building of the Societ xpired on 29th December 2020.

The Society hereby invites claims bjections from the heir or heirs or othe Claimants / objector or objectors to the ansfer of the right, title and interest o he deceased member in the said share nd interest of the deceased member i the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from he publication of this notice, with opies of such documents and other proofs in support of his/her/thei

laims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital / property of the Society in

# **APPENDIX-16**

ADVOCALE, HIGH COUKI, DUMDAT		Place: Mumbai Executive Director		
Sd/- JYOTI GANESH MESTRY ADVOCATE, HIGH COURT, BOMBAY	Sd/- (Hon. Secretary)	Date: 16 <sup>th</sup> August, 2021 Place: Mumbal Executive Director	Date : 11.08.2021 Authorized Officer / Chief Manager Place : Mumbai. For Indian Bank	LS Tel: +91 22 40034444 / 40036666, Email: legal@lexservices.in, Website: www.lexservices.in
Date: 17.08.2021	For Aasha C.H.S. Ltd	members, the Company will provide login credentials to them.	: Open Space; = West : Flat No. 401, 402.	28, 3rd Floor, New Bansilal Building, Opp. Bombay House, 11, Homi Modi Street, Fort, Mumbai – 400001.
Borivali (East), Mumbai- 400 066, Maharashtra (Mobile: +91-9324507171)	Date:-17/08/2021.	Company. On receipt of requisite application/documents from appropriate	Garden Colony Boundries of Flat :- • North : Open Space; • East : Open Space; • South	Lex Services, Advocates & Attorneys
Gautam Co-operative Housing Society Ltd, Rushivan Complex, Kajupada Hill,	notice till the date of expiry of its period.	Less than seven percent of total number (being less than two thousand in absolute number) of members of the Company are yet to register their email address with the	M/s. Nakoda Bullion and Silver Pvt. Ltd. Boundries of Property :- • North : Badanji Bori Chawl; East : Open Space; • South : Gas Company Lane; • West : Gundecha	Place : Mumbai Advocates & Attorneys
MAHADESHWAR & Ms. ANITA GONDHALEKAR Flat No A Wing/302,	Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the	with cc to ruchiinfrasecretarial@ruchiintrastructure.com.	(Maharashtra) in the name of <b>M/s. Mallinath Finstock Pvt. Ltd.</b> Now known as	Date: 17th August, 2021 Lex Services
who are the owners i.e MR. SUNIL	claimants/objectors, in the office of the Society / with the Secretary of the	Aadhar Card, Bank statement, etc.) through email to investors@sarthakglobal.com	➤EM of residential flat situated at Flat No. 404, 4 <sup>th</sup> Floor, A Wing, Anupam Co-op. Hsg. Soc. Ltd., Dattaram Khamkar Marg, Parel Sewree Division, Lalbaug, Mumbai-400 012.	Sd/-
and / or abandoned. Further, it is	available for inspection by the	attested copies of Permanent Account Number ("PAN") Card and any document for proof of address (such as Driving License, Election Commission Card, Passport,	Space; • West : Flat No. 401, 402.	and situated at Dattapada Road, Borivali (East), Mumbai 400066.
will be deemed to have been waived	the registered bye-laws of the Society is	ID), Name, copy of Client Master or consolidated account statement and self-	Bori Chawl; East : Open Space; = South : Gas Company Lane; = West : Gundecha Garden Colony Boundries of Flat :- = North : Open Space; = East : Open Space; = South : Open	situated at Village Kanheri, Taluka Borivali, within the limits of Registration District and Sub – District of Mumbai Suburban
documents, failing which the claim of such person / Institute / Company	dealt with in the manner provided under	get the email address registered with the Company for obtaining notice of 37 <sup>th</sup> AGM by submitting DP ID and Client ID (16 digit DP ID & Client ID or 16 digit beneficiary	Gandhi & Mrs. Mamta P. Gandhi. Boundries of Property : North : Badanji	admeasure 660.50 Sq. Mtrs. or thereabouts, lying being
from the date of publication, hereto	capital/property of the Society shall be	maintained with the depository participant. Further such member can temporarily	➤ EM of residential flat situated at A-403, 4 <sup>th</sup> Floor,Anupam CHSL., Parel Sewree Division, D. K. Road, Lalbaug, Mumbai-400 012 (Maharashtra) in the name of Mr. Pravin B.	All that piece or parcel of the plot of land bearing CTS No. 221
requested to intimate to the under-	the Society for transfer of shares and interest of the deceased member in the	(ii) in case the shares of the Company are held by a member in dematerialized form, such member shall register his/her/its email address in the demat account	Description of Immovable Property : Mortgaged assets	Dattapada Road, Borivali (East), Mumbai 400 066. SECOND SCHEDULE
Possession, Lease, Tenancy, Lien	claims/objections, if any, received by	Colony, RNT Marg, Indore 452001 (M.P.); and	hundred & Sixty Nine only) as on 01.06.2021 and interest thereon along with other costs and incidental expenses.	together with structures standing thereon and situated at
Trust Maintenance Inheritance	such manner as is provided under the bye-laws of the Society. The	Share Transfer Agent of the Company, ie. Sarthak Global Limited, 170/10, Film	for an amount of ₹ 5,39,07,569/- (Rs. Five Crores Thirty Nine Lakhs Seven Thousand Five	Registration District and Sub – District of Mumbai Suburban

Continued from Previous Page		529   31858730019642   Amol Pawar	10.9	563	32388730010328	Seetabai Bhoval	4.53	592 32978730018572 Rajiya Patha	n	11.4
493 45648730002993 Sambhaji Gorad	4.55	530 31858730019718 Santosh Surywanshi	33.2	564	32388730010331	Shraddha Bhosale	8.63	593 32978730018967 Suvarna Kull	karni	31.5
494 45648730003115 Saloni Pathan	24.93	531 31858730019744 Kuldeep Patil	10.1	565	32388730010417	Balaji Kadam	9.6	594 32978730019243 Lalita Rathoo		13.3
495 45648730003154 Akshay Dole	6.08	532 31858730019810 Sachin Patil	58.1	566	32388730010699	Ketan Manjule	34.48	595 32978730019434 Sharda Potda		29.36
496 45648730003170 Abhijeet Patil	52.45	Jana Small Finance Bank Ltd., 1st Floor, Office No. 101,		567	32388730010838	Havaibai Khandagle	7.92	596 32978730022800 Khayum Say		4.99
	6.94	Siddhivinayak House, Sangli - Miraj Road, Sangali-416416, Ir	ndia.		32388730010864	Goroba Zende	24.47			
Jana Small Finance Bank Ltd., Upper Ground Floor,		533 31948730005069 Abhijit Pawar	11.7		32388730011002		4.99	597 32978730022875 Shakila Gaik		4.42
"Revolution", UG-1 to 6, Station Road, Kolhapur-416003, Indi	a.	534 31948730005095 Mahesh Jadhav	15			e Bank Ltd., 2nd Floor, Survey No.236, CST N	lo.313/A.	598 32978730022912 Pralhad Shin		5
498 31588730006233 Archana Thakur	7.71	534         31948730005095         Mahesh         Jadhav           535         31948730007381         Sushil Gavali	27.36			mplex", Nr Bus Stand, Osmanabad-413501, Ind		599 32978730023010 Archana Giri		4.18
499 31588730006298 Yogeshwar Kasar	32.89	536 31948730007421 Rajesh Shevate	15.23	570	32178730014957	Vaibhav Patil	13.5	600 32978730023164 Datta Shinde		18.13
500 45638730000462 Khushal Sapkale	12.64	537 31948730007431 Machhindranath Waghamale	5.26			all Finance Bank Ltd., Upper Ground Floor,		601 32978730023190 Amol Zadake		5
501 45638730001695 Charushila Suralke	10.4	538 31948730007444 Vikram Varnekar	4.48			UG-1 to 6, Station Road, Kolhapur-416003, Inc		602 32978730023342 Sindhu Dhob	ale	4.87
502 45638730001706 Bhushan Patil	9.14	539 31948730007533 Shivaji Jadhav	13.8		32208730009222		15.01	603 32978730023609 Pinesh Kamb	ble	14.91
503 45638730001719 Daga Sonawane	30.49	540 31948730007562 Ramesh Pawar	7.2	572		Ramdas Bhangawad	21.93	604 32978730023711 Jalimiyo Sha		8.43
504 45638730001745 Vitthal Mahjan	3.99	540         31948730007562         Ramesh Pawar           541         31948730007651         Kushaba Padsare	13.9			inance Bank Ltd., 1st Floor, House No. 3-2-48	57,	605 32978730023737 Archana Giri		19.53
505 45638730001899 Charushila Suralke	7.18	542 31948730007674 Rekha Parashuram Patil	23.5			o. 35, Nideban, Latur, Udgir-413517, India.		606 32978730023800 Ratan Kambl		9.97
506 45638730001910 Naval Patil	10.03	543 31948730007740 Anzum Inamdar	33.3			Manoj Kumar Singh	7.62			
507 45638730001923 Shailesh Patil	4.95	544         31948730007763         Vinod Salunkhe           545         31948730007776         Vinod Salunkhe	36.4			ank Ltd., Ground & First Floor, Shop No.4, Kru		607 32978730023931 Dnyaneshwa		23.48
508 45638730002034 Mohammad Imran Shaikh	9.04	545 31948730007776 Vinod Salunkhe	54.7		33398730007887	Ustav Hotel, Tulinj, Achole, Nalasopara-40120		608 32978730023980 Saida Kuresł		8.02
509 45638730002047 Yogesh Patil	4.98	546 31948730007800 Sandip Kadam	25				8.961	Jana Small Finance Bank Ltd., G		
	3.81	547         31948730007826         Vinod Salunkhe           548         31948730007865         Sujit Shinde           549         31948730007878         Vilas Gore	41.2		33398730007940		60.97	Shop No.1, 2, 3, 4, 5, Basweshwa		<u>,                                    </u>
511 45638730002073 Avinash Rade	3.67	548 31948730007865 Sujit Shinde	5.1			Pushpa Chauhan	8.75	609 33258730005860 Pravin Nikalj	e	33.337
512 45638730002123 Pornima Joshi	4.96	549 31948730007878 Vilas Gore	35.9		33398730008192		11.91	610 33258730005933 Vikas Salve		4.098
Jana Small Finance Bank Ltd., Ground Floor, Plot No.3/2,		550 31948730007881 Rupali Gaikwad	9.9			nk Ltd., 1st Floor, M B Trade Center, Near Rail		611 33258730006797 Imran Shaikh	1	10.207
Jilha Peth, Visanji Nagar, Jalgaon-425001, India.		551 31948730007941 Shankar Gadad	4.6			ve Indusind Bank, Bhayander (East), Thane-40		612 33258730007008 Alpesh Muno	lhe	55.193
513 31558730000311 Parvez Quamar Husain Husain	5.572		G-4			Mangala Uday Gurav	7.151	613 33258730007011 Anil Shinde		29.332
514 31558730000376 Vikesh Gawale	31.09	Jana Small Finance Bank Ltd., Shop No. UG-2, UG-3 and UG Upper Ground, Master Pride, Sadar Bazar, Uttekar Nagar, Satara-41 552 32368730012076 Prabhavati Aher	5001, India.			Mangala Uday Gurav	14.743	614 33258730007021 Alpesh Mund	lhe	17.514
Jana Small Finance Bank Ltd., Mouje - Wadali,		552 32368730012076 Prabhavati Aher	20.53	580		Sunita Shyam Sakhre	9.719	Jana Small Finance Bank Ltd., O		
Pragane Badnera, Amravati-444602, India.		553 32368730012586 Harish Mehata	14.16	581		Prashant Mangela	67.103	Final Plot No.205/74, 1st Floor, Shr		
515 31858730016264 Vidhya Kamble	32	554 32368730014490 Dnyaneshwar Gayande	4.67	582		Mangala Uday Gurav	7.36	615 33478730010064 Jayashri Sar		48.9
516 31858730018922 Gajanan Kale	8.5	555 32368730014514 Pratik Shrivastav	46.16	583		Ranjanna Ramchandra Patil	32.406	Jana Small Finance Bank Ltd., N		
517 31858730019004 Satish Patil	42	554         32368730014490         Dnyaneshwar Gavande           555         32368730014514         Pratik Shrivastav           556         32368730015007         Jijabai Jadhav	15.58			Finance Bank Ltd., 1st Floor, Surbhi Apartmen	it,		. Maharashtra-413003, India.	tgi Road,
518 31858730019082 Hasan Patel	8.8	557 32368730015161 Vandana Palve	41.94			olinj Naka, Bolinj, Virar-401303, India.		Asra Chowk, Solapur 616 46388730003412 Vrushali Nai		57.57
519 31858730019132 Shamanurbanu Shaikh	12.8	558 32368730015201 Mandabai Barkale	65.03				24.84			
520 31858730019158 Saniya Godad	5.3	559 32368730015211 Chandrabhaga Paratwagh	5.24	585		Satish Veerkapale	38.98	617 46388730004668 Pravin Satpu		52.65
521 31858730019211 Ajay Dahivade	32.6	560 32368730015224 Chandrabhaga Paratwagh	5.35	586	32208730011901	Sadikh Shaikh	15.2	618 46388730004671 Pravin Satpu	te	24.18
522 31858730019221 Nagina Momin	25.3	Jana Small Finance Bank Ltd., Ground Floor, Datamantic Suyyojit Kr		587	32208730011950		4.02	619 46388730004885 Haresh Patil		4.99
	18.6	Centre, St-1, National High Way Service Road 3, Mumbai Naka, Nashik-4	122009 India	588	32208730011963	Suknya Kamble	11.36	620 46388740000086 Dharmendra	J Upadhyay	29.24
524 31858730019310 Ranjana More	86	561   45688740000093   Charan Gogdiya	29.8	589	32208730012051	Ghanshyam Waghmare	4.99	Jana Small Finance Bank Ltd	I., Ground Floor, No.1 & 2, Vasis	stha,
525 31858730019514 Shubhangi Jadhav	9.9	Jana Small Finance Bank Ltd., No.4, "Nexus Point",	20.0		Jana Small F	inance Bank Ltd., 1st Floor, House No. 3-2-48	57,	Opp Anand Ashram Mahi	m Road , Palghar-401404, India	а.
526 31858730019530 Sagar Shirole	3	Plot No. 3-10/A+B+C, Samartha Nagar, Adjoining to Bhosla Militar	rv School		Plot No	o. 35, Nideban, Latur, Udgir-413517, India.		Place: Maharashtra	Sd/- Authorised Of	fficor
	52.5	Gate, Mahatma Nagar, Nashik-422007, India.			32978730018292	Rijawana Shaikh	9.3			
	10.2	562 32388730008706 Kshanali Sarwade	4.785	591	32978730018368	Nagnath Swami	3.44	Date: 17.08.2021	Jana Small Finance Bar	nk Limited

## र नव@शक्ति|मुंबई, बुधवार, १८ ऑगस्ट २०२१

CL-577 A

CL-579

CL-579 B

CL-579 C

I NO.456627P RANK EX HAV NAME KHOPKAR

KISHOR VITHAL PRESENTLY RESIDING AT 325/C 17 NANDAVAN CHS,RAC 3, SECTOR 02

CHARKOP KANDIVALI (WEST). MUMBAI400067 I HAVE CHANGED MY SONS NAME FROM SIDDHANT TO SIDDHANT

KISHOR KHOPKAR AS PER AFFIDAVIT DATED

नावात बदल

मी माझे नावात बदल करत आहे. (जुने

नाव) बाळासाहेब दगडू मुंढे- (नविन

नाव) बाळू दगडू मुंढे. आधार कार्ड नंबर

प्रमाणे- 947689381454 पत्ताः

नवप्रेरणा सोसायटी, बी-११/१६,

प्लॉट-७, सेक्टर-८, सानपाडा, नवी

CHANGE OF BIRTHDATE

TRUPTI IS LEGALLY WEDDED SPOUSE

OF NO JC- 128152 RANK LATE SUB NAME ASHOK GAWDE PRESENTLY RESIDING AT 173/5867 B WING SWAMI SAMARTH

AT 173/5807 B WING SWAMI SAMAR IH SADAN CHS LTD.KANNAMWAR NAGAR 1, VIKHROLI (EAST) MUMBAI 400083.HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 11 APRIL 1954 TO 15 APRIL 1951 BY AFFIDAVIT DATED 11 AUG 2021 CL-754

I NO.4566275P RANK EX HAV NAME KHOPKAR KISHOR VITHAL PRESENTLY

RESIDING AT 325/C 17 NANDAVAN CHS, RAC 3, SECTOR 02 CHARKOP KANDIVALI (WEST). MUMBAI400067 I HAVE CHANGED MY SONS DATE OF BIRTH FROM 28 DEC 2005 TO 23 AUG 2005 AS

FROM 28 DEC 2005 10 23 A00 2000 PER AFFIDAVIT DATED 16/08/2021 CL-754 A

The spirit of Mumbai s now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

16/08/2021

म्ंबई-४००७०५

CL-754 D

CL-374

दिनांक : १६ ऑगस्ट, २०२१

ठिकाण : मुंबई

-----

26



ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कुती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

#### CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM TATYASAHEB DADA GHADGE TO TATYA DADA GHADGE AS PER AADHAR CARD NO: 2602 7748 4757. CL-80442 I HAVE CHANGED MY NAME FROM KM MEGHA RANI GUPTA (OLD NAME) TO MEGHA NITIN KUMAR GUPTA (NEW NAME) AS PER DOCUMENT CL-170 I HAVE CHANGED MY NAME FROM DURGA KUSHIYA JENA TO DURGA PRAHALLAD DALEI AS PER GAZATE NO. <u>M – 2126617.</u> CL-221 I HAVE CHANGED MY NAME FROM SURESHKUMAR GUPTA TO SURESH GUPTA, AADHAR NO: 9858 0256 1406. CL-446 I HAVE CHANGED MY NAME FROM AZAZ AMIRALI SHAIKH TO AZAZ AHEMAD AMIRALI SHAIKH, AADHAR NO: 4126

1687 1067. CL-446 A I HAVE CHANGED MY NAME FROM SHIRAL AHMED MOHAMMED SALEH MALIK TO SIRAJ AHMED MOHAMMED SWALEH MALIK AS PER DOCUMENTS CL-577



रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन नं. एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८७८ नोंदणीकृत कार्यालय : ७०६, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ दूरध्वनी : ०२२ - ४९७१२०५१, वेबसाईट : www.ruchiinfrastructure.com ईमेल : ruchiinfrasecretarial@ruchiinfrastructure.com

#### सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरत्दी त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि वेळोवेळी निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली प्रयोज्य जनरल सर्क्युलर्स नसार रुची इन्फ्रास्टक्चर लिमिटेड च्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शक्रवार. १७ सप्टेंबर. २०२१ रोजी द. ३.३० वा. एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेमार्फत होईल.

३७ व्या एजीएमची सूचना आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालाचा भाग असून तो कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदवले असतील त्या सभासदांना ईमेल्स मार्फत पुढील आठवड्यांत वितरित केला जाईल. सदर वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.ruchiinfrastructure.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. वार्षिक अहवाल/ ३७ व्या एजीएमची सूचना यांच्या हार्ड कॉपी सभासदांना उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत

कंपनीच्या ज्या सभासदांनी योग्य ईमल ॲड्रेस अजूनपर्यंत नोंदवले किंवा अद्ययावत केले नसतील त्यांनी खालील प्रक्रिया अनसरून ताबडतोब ईमेल ॲडेस नोंदवणे/अद्ययावत करणे आवश्यक आहे. (i) प्रत्यक्ष स्वरुपात सभासदाने कंपनीचे शेअर्स धारण केले असल्यास, अशा सभासदांनी परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) कार्ड आणि पत्त्याच्या पराव्यासाठी कोणत्याही दस्तावेजाची (जसे डायव्हींग लायसन्स, इलेक्शन कमिशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट इ.) च्या स्व-साक्षांकित प्रतींह एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र ईमेलने investors@sarthakglobal.com येथे सादर करावे आणि त्याची एक प्रत ruchiinfrasecretarial@ruchiintrastructure.com वर पाठवावी किंवा हे दस्तावेज कंपनीचे शेअर्स ट्रान्स्फर एजंट म्हणजेच सार्थक ग्लोबल लिमिटेड, १७०/१०, फिल्म कंपनी, आरएनटी मार्ग, इंदोर - ४५२००१ (म.प्र.) येथे पाठवावेत. आणि

(ii) जर कंपनीचे शेअर्स सभासदांनी डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत धारण केले असतील तर अशा मध्ये नोंदवावेत. पुढे असे सभासद डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (१६ अंकी डीपी आयडी आणि क्लायंट आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित अकाऊंट स्टेटमेंटची प्रत आणि पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) कार्ड व पत्त्याच्या पुराव्यासाठ कोणताही दस्तावेज (जसे ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन कमिशन, कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट. इ.) यांची स्व-साक्षांकित प्रती ईमेल ने investors@sarthakglobal.com कडे आणि त्याची प्रत ruchiinfrasecretarial@ruchiintrastructure.com यांच्याकडे सादर करून ३७ व्या एजीएमची सूचना मिळवण्यासाठी कंपनीकडे ईमेल ॲड्रेस तात्पुरते नोंदूव शकतात. ३७ व्या एजीएमची सूचना मिळवण्यासाठी कंपनीकडे ईमेल ॲड्रेस तात्पुरते नोंदवू शकतात. कंपनीच्या एकूण सभासदांपैकी सात टक्यांपेक्षा कमी सभासदांनी (एकूण संख्येपैकी दोन हजार पेक्षा कमी असलेले) अजूनही त्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी कडे नोंदवले नाहीत. योग्य सभासदांकडून आवश्यक अर्ज/दस्तावेज प्राप्त झाल्यावर कंपनी त्यांना लॉगीन क्रेडेन्शीयल्स पुरवेल.

> रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड साठी सही/· कार्यकारी संचालक

परिशिष्ट 4
नियम 8(1) पहा
ताबा सूचना
(स्थावर मालमत्तेसाठी)
ज्या अर्थी,
निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे
(CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड
रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002
अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत
26.05.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रवकम रू.24,70,524.73 /- (रूपये
चोवीस लाख सत्तर हजार पाचशे चोवीस आणि त्र्याहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र.
HHLTHN00282637 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 21.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरण
करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार माधवी तुकाराम शेलार आणि गणेश शिंदे यांना कलम 13(12) सह
सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.
सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व
सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4)
सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या
अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने ताबा 13.08.2021 रोजी घेतलेला आहे.
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या
मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स
लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.24,70,524.73 /- (रूपये चोवीस लाख सत्तर हजार पाचशे चोवीस
आणि ज्याहत्तर पैसे फक्त) पुढील व्याज 21.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.
कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध
वेळेकडे आकर्षित केले जात आहे.
फ्लॅट नं.404, मापित अंदाजे 495 स्के.फीट.चटई क्षेत्र चौथा मजल्या वर, एच विंग , अंबर हाइट्स
ने ओल्पतली जाणांगी तपारत प्रश्ने लांधलेला आणि गांत प्रोपितली प्रश्ने शिव, तालका अंतरनाथ

ालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे, सर्व्हे नं.28(भाग), क्षेत्र मापित 6000 स्के.मी., ज्याचे संबंधित सिटी सर्व्हे नं. 9319/1 ने 9319/77, आणि अंबरनाथ म्युनिसीपल कौसिंल ची मर्यादे अंतर्गत आणि रजेस्ट्रेशन अंबरनाथ पूव अधिकारक्षेत्र मध्ये, ठाणे-421501, महाराष्ट्र, निम्ननुंसार परिबद्ध आहे: पूर्व : टाइटल डीड अनुसार पश्चिमः टाइटल डीड अनसार उत्तर: टाइटल डीड अनुसार 🔰 दक्षिण: टाइटल डीड अनुसार तारीखः 13.08.2021

ī	थळ : ठाणे सही/-
1	अधिकृत अधिकार
	इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड
	ANUDAN PROPERTIES PRIVATE LIMITED
	Form G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
	(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016
	RELEVANT PARTICULARS
Γ	Name of the Comparate Debtor ANUDAN DRODEDTICS DRIVATE LIMITED

Companies Mumbai CIN: U70100MH1988PTC047822

Date of incorporation of corporate debtor 24th June, 1988 Authority under which corporate debtor is The Companies Act, 1956 / Registrar of

#### **United Interactive Limited** CIN: L72900MH1983PLC030920

Regd. Office : 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400 020

Tel. : 022-22013736; Fax : 022-40023307, E-mail : investors@unitedinteractive.in; Website : www.unitedinteractive.in Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2021

(₹ in Lakhs)

For United Interactive Limited

Sarayu Somaiya Director (DIN : 00153136)

			(	( III Lakiis)				
SI.			Standalone		Consolidated			
No.		Quarter Ended	Quarter Ended	Year	Quarter Ended	Quarter Ended	Year	
		30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Toata income from Operations	-	-	-	-	-	145.73	
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	1.91	(5.94)	(4.52)	(4.55)	2.27	53.01	
3	Total Comprehensive Income for the period	-	-		190.07	323.09	1,339.69	
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10	
5	Reserves (Excluding Revaluation Reserves)*	-	-	(103.19)	×	÷	2,522.79	
6	Earning per share (₹) for the period (Face value of ₹ 10/- per share) -Basic & diluted (not Annualised)	0.10	(0.32)	(0.25)	(0.28)	(0.10)	1.15	

#### Note :

1. The above is an extracts of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2021 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.unitedinteractive.in).

2. The Above results have been prepared in accordance with Ind As prescribed under section 133 of the Companies Act 2013. 3. The Auditor have issued unmodified opinion on the results.

Date : August 13, 2021 Place : Mumbai

#### जाहीर सूचना

नोंदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१ – बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीय **गिटाटा Bank** नादणाकृत कायालथः आपसाआप इस्टेट, उाणे, महाराष्ट्र - ४०००६४

खालील कर्जदार/र बँकेकडून त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या मूळ रक्षम आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी आणि नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले व्याज भरण्यास कसूरवा ठरले आहेत. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना सूचना निर्गमित करण्यात आली होती, जी त्यांच्यापर्यंत पोहचली नसल्यामुळे याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे.

अनु. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अमलबजावणी करण्यात येणारी तारण मत्ता/मत्तेचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख / सूचनेच्या तारखेरोजी थकबाकी	एनपीए तारीख
१.	प्रदीपकुमार गुप्ता/६१०, न्यू अशोक नगरकामा इस्टेट, वालभट रोड, सीनएनजी पंपाजवळ, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६३/	दुकान क्र. ४४, तळमजला, सी विंग, वेस्टर्न पार्क, रेल्वे कारशेडजवळ, गाव निळमोरे, नालासोपारा पश्चिम, एस. क्र. २४६/१, महाराष्ट्र, ठाणे –	जुलै ०९, २०२१ रू.	३१/१२/२०२०
२.	एलबीएमयुएम००००४७०३७३१ दिलीप कुमार/ १ २०३, गोकुळ कॉम्प्लेक्स सीएचएस लि., ओम नगर, / १ २०३, गोकुळ कॉम्प्लेक्स सीएचएस लि., ओम नगर अंबाडी रोड, गणपती मंदीर, विरार	४०१२०३ ००१, तळमजला, इमारत क्र. ३३, कलर्स सिटी, बोईसर पश्चिम, ४४ महाराष्ट्र, बोईसर – ४०१५०१	८,५२,६०५.२/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
<i>ه</i> .	रोड पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई - ४०१२०२/ एलबीएमयुएम००००४७२२२६८ रूपाली आनंद साळुंखे/के - ३४, विनायक नगर, तीन डोंगरी/के - ३४, विनायक	४२१, ४ था मजला, एक्सर्बिया वांगणी, सी विंग, १, खाड्याचा पाडा,	१५,०८,३८२/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
۷.	नगर, तीन डोंगरी, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र मुंबई - ४००१०४/ एलबीएमयुएम००००४७४९८११ रेखा विक्रमसिंह राज प्रोहित/ डी४९१/१२, वापीपथ सेठ चाळ/ डी४९१/१२,	वांगणी, कर्जत, रायगड जिल्हा, १, महाराष्ट्र, नवी मुंबई – ४१०२०१ एल०८/९, २ रा मजला, सिटी होम, पाली खासरा क्र. ११६४, गाव	रू. ७,७४,१९८.९९/- जलै ०९, २०२१	११/०१/२०२१
٥.	रखा विक्रमासह राज पुराहत) डाहरऽ/२२, वापीपथ सेठ चाळ/ डाहरऽ/२२, वापीपथ सेठ चाळ, सागर सोसायटी, आकुर्ली रोड, महिंद्रा यलो गेट, कांदिवली, महाराष्ट्र, मुंबई - ४००१०१/ एलबीएमयुएम००००४७५७२८०	एलण्ट, ४, १ रा मजला, १९८१ होम, पाला खासरा क्र. १९६४, गाव पाली, १, महाराष्ट्र, पाली – ३०६४०१	जुल ४९, २७२२ रू. ८,२५,९२६/-	< e
۷.	समीर हिरामण वाघचौरे/प्लॉट क्र. ७८, जय मातादी निवास डीएनसी/प्लॉट क्र. ७८, जय मातादी निवास डीएनसी हायस्कूल रोड, सुनील नगर, डोंबिवली पूर्व,	फ्लॅट क्र.१०, नव हिमालया सीएचएसएल, २ रा मजला, सुनील नगर रोड येथे, गाव आयरे, डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, पनवेल - ४२१२०१	जुलै ०९, २०२१ रू.	३०/११/२०२०
φ.	महाराष्ट्र ठाणे – ४२१२०२/ एलबीएमयुएम००००४७६५९५९ इंद्रायणी व्ही. जाधव/ खोली क्र. ३०२, दिव्या अव्हेन्यू// खोली क्र. ३०२, दिव्या अव्हेन्यू, प्लॉट क्र. ५७, सेक्टर २०, रोड पाली, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र,	फ्लॅट क्र. ८०६, ८ वा मजला, हॅप्पी सिटी, बिल्डिंग सी, रामदूत यामहा शोरूमजवळ, वराळे, तालुका मावळ, ४७/४८, महाराष्ट्र, पुणे -	१८,१८,५४२/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
હ.	रायगड - ४१०२०८/ एलबीएमयुएम००००४७९४४५५ दूर्वा दुर्वेश दळवी/खोली क्र. बी/२, विठ्ठल निवास,/खोली क्र. बी/२, विठ्ठल	४२०५०६ फ्लॅट क्र. ४०४, साई किशन अपार्टमेंट, ४ था मजला, अमृत सोसायटी,	९,४७,४७१/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
٤.	निवास, १ ला मजला, बीजी मार्ग, न्यू शिरीन सिनेमा समोर, सातरस्ता मुंबई, महाराष्ट्र, मुंबई - ४०००११/ एलबीएमयुएम००००४८१३५२५ विशाल मुलचंद टोनी/राधा अपार्टमेंट/राधा अपार्टमेंट, बरेंज रोड, बी केबिनजवळ.	बदलापूर वाहतूक कार्यालयाजवळ, बदलापूर पूर्व, १, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०३ फ्लॅंट क्र. ३०१, ३ रा मजला, गार्नेश ज्वेल आर्टिस्टा, आय विंग,	रू. १४,११,५५८.९९/- जुलै ०९, २०२१	११/०१/२०२१
۵.	ावशाल भूताचद टाना/राधा अपाटमट/राधा अपाटमट, बरघ राड, बा कावनजवळ, बदलापूर पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे – ४२१५०३/ एलबीएमयुएम००००४८४७२५४	प्लट क्र. ३०१, ३ रा मजला, गावश ज्वल आटस्टा, आव विग, सोनीवली गाव रोडलगत, गाव सोनीवली, बदलापूर पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०३	जुल ०९, २०२२ रू. १४,९५,६६१.९९/-	<i>₹₹  °₹  ₹°₹</i> ₹
९.	प्रतिभा दुर्गाप्रसाद पांडेय/बी - ४०२, स्वस्तिक पार्क/बी - ४०२, स्वस्तिक पार्क, बिल्डिंग ओस्टवाल नगरी, ठाणे महाराष्ट्र, ठाणे - ४०१२०९/	४०३, ४ था मजला, बी विंग, ओम साई पॅलेस सीएचएसएल, ओस्टवाल स्कूल, नालासोपारा पूर्व, १, महाराष्ट्र, ठाणे – ४०१२०९	जुलै ०९, २०२१ रू.	३१/१२/२०२०
१०.	एलबीएमयुएम००००४८६४०७६ मनोहरी बी. मिस्त्री/फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंगफ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंग, भाव नारायण हाईट्स, इंद्रलोक टॉवर रोड, नवघर, भाईंदर पूर्व,	फ्लॅंट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंग, भाव नारायण हाईट्स सीएचएसएल, इंद्रलोक फेज ४, नवघर, भाईंदर पूर्व, एनई एस. क्र. २२,	१८,२१,२७५.२९/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
११.	महाराष्ट्र, ठाणे - ४०११०५/ एलबीएमयुएम००००४८६७३०२ निर्मला दत्तात्रय धनगर/ब्लॉक क्र. ए-९८७, कैलाश कॉलनीजवळ, फ्लॅट क्र.	महाराष्ट्र, ठाणे - ४०११०५ फ्लॅट क्र. ५०९, ५ वा मजला, ए विंग, आत्मिय हाईट्स, बदालापूर	१३.७९,१७१/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
१२.	१०५, एफ विंग, हरी ओम पार्क, केबिन रोड, अंबरनाथ, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०१/ एलबीएमयुएम००००४८६७९७० राकेश कुमार/फ्लॅट क्र. ए-२०५, हावरे गुलमोहर सीएचएस, प्लॉट क्र. ५२, सेक्टर	पश्चिम, १, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०३ पल्टॅंट क्र. ए-२०५, गुलमोहर सीएचएसएल, सेक्टर क्र. २०, खारघर,	रू. १६,०१,५५७/– जुलै ०९, २०२१	३१/१०/२०२०
	क्र. २०, रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई ४१०२१०/एलबीएमयुएम००००४८६९८३४	प्लॉट क्र. ५२/५६, महाराष्ट्र, नवी मुंबई ४१०२१०	रू. १७,५५,१५४.७/-	
१३.	सरिता रविंद्र गायकवाड/९३ के बी रोड/९३ के बी रोड, साऊथ इंडियन कॉलेजजवळ, सिद्धार्थ नगर, चिखलोली, महाराष्ट्र, ठाणे – ४२१५०१/ एलबीएमयुएम००००४८७०५९३	फ्लॅट क्र. ७०८, ७ वा मजला, आस्मिय हाईट्स, विंग बी, बदलापूर पश्चिम, १, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०३	जुलै ०९, २०२१ रू. १४,८७,९११/-	०६/०२/२०२१
१४.	एलबाएनयुरमठण्डर, ३३२२ कुमारी सुनीता यादव/१ अशोकवन बिल्डिंग क्र. १७, शिवकांकण चिंग अशोक वंशिव वल्लभ , महाराष्ट्र, मुंबई – ४०००६६/ एलबीएमयुएम००००४८७२९१४	४०५, ४ था मजला, इमारत क्र. ०४, डेझी पारसनाथ गार्डन, सी विंग, उमरोळी पूर्व, १८२, महाराष्ट्र, पालघर – ४०१४०४	जुलै ०९, २०२१ रू.	३१/१०/२०२०
१५.	रागिणी चंद्रकांत कांबळे/नाना कॉम्प्लेक्स, ए विंग, खोली क्र. ४०३नाना कॉम्प्लेक्स, ए विंग, खोली क्र. ४०३, ४ मजला, सेक्टर २३, जुईनगर, महाराष्ट्र,	फ्लॅंट क्र. ३०३, ३ रा मजला, विंग बी६, मानव पार्क फेज ३, सेंट अँथनी रोड, रमेशवाडी, गाव कुळगाव, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे -	१५,८८,५८०/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
१६.	भान्स्यायस, २, वि.म., खाला अ. २०२१, ० नवला, सपटर २२, वुश्मार, महाराष्ट्र, नवी मुंबई- ४००७०५/ एलबीएमयुएम००००४८७३३५० गुडिया एम. वर्मा/किश्वर वर्मा यांचे पुत्र/१५२ मथझा ऊर्फ/ खोली क्र. ८७, बापू	४२१५०३	रू. १८,३२,०२५/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
	पाडवाला चाळ, दत्त मंदिर रोड, वाकोला, सांताक्रुझ पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००५५/ एलबीएमयुएम००००४८७५६२४	पश्चिम, १, महाराष्ट्र, बदलापूर - ४२१५०४	रू. १९,३३,६७८/-	
१७.	सबिहा फरहाद रजापकर/ घर क्र. २७२, कोकण नगर/ पर्लेट क्र. १४०४, रेझाप्रँडयुर, सेक्टर ३५/ख, खारघर, महाराष्ट्र, नवी मुंबई- ४१०२१८/एलबीएमयुएम००००४८८३३४१	२०४, २ रा मजला, प्रकृती स्पर्श, वाजे, प्रकृती स्पर्श बिल्डिंग ३, पनवेल, गट क्र. १०९, हिस्सा क्र. ३, महाराष्ट्र, पनवेल – ४१०२०६	जुलै ०९, २०२१ रू. १२,००,१३६/-	१७/११/२०२०
१८.	विनायक विजय लोणारी/खोली क्र. ११, असगर अली कंपाऊंड/खोली क्र. ११, असगर अली कंपाऊंड, वाकोला पाईप लाईन, सांताक्रुझ पूर्व, महाराष्ट्र, मुंबई –	४०२, ४ था मजला, सी विंग, चंदनवन सीएचएसएल, चंदनसार, आर के हॉटेलजवल, विरार पूर्व, ९९, महाराष्ट्र, ठाणे – ४०१३०५	जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
१९.	४०००५५/एलबीएमयुएम००००४९००६६९ बेचारा सावजी वाविया/फ्लॅंट क्र. ए ५०२, रघुनाथ पूजा को ऑप/फ्लॅंट क्र. ए ५०२, रघुनाथ पूजा को ऑप हाऊ सोसा, नवरे नगर रोड, जयहिंद बँकेजवळ,	फ्लॅंट क्र. ४०३, ४ था मजला, प्रभात बिल्डिंग, प्लॉट क्र. ५, गाव धामोटे, नेरूळ, गट क्र. ९२, एच क्र. ५, महाराष्ट्र, नवी मुंबई -	२३,१०,८८४/- जुलै ०९, २०२१ रू.	१५/०३/२०२१
२०.	भारत प्रति महाराष्ट्र, ठाणे – ४२१५०१/ एलबीएमयुएम००००४९०१०७९ मनिषा मधुकर पाटील/कुड्स कोंढाळे रोड येथे,/कुड्स कोंढाळे रोड येथे, सडा रोंडे,	४१०२०१ १०३, कॉसमॉस पॅराडाईज, इमारत क्र. १, १ ला मजला, ए विंग,	१२,६३,२११/- जुलै ०९, २०२१	०६/०२/२०२१
2.0	पोस्ट कुडूस, सपार ऑफे दे, महाराष्ट्र, ठाणे - ४२१२०३/ एलबीएमयुएम००००४९०४३२४	बेटेगाव, बोईसर पूत्र, पालघर, १, महाराष्ट्र, पालघर - ४०१४०४	रू. १२,२७,९८७/-	20/-0/2-20
२१.	रश्मी जिगनेशकुमार जोशी/खोली क्र. ४९१, इमारत क्र. ७, द सिटीखोली क्र. ४९१, इमारत क्र. ७, द सिटी सीएचएस, ओल्ड एमएचबी कॉलनी, गोराई, बोरीवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई – ४०००९२/ एलबीएमयुएम००००४९०७३२८	फ्लॅट क्र. ९०१, ९ वा मजला, डी३ अपना घर फेज १, प्लॉट ए, मीरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे - ४०११०७	जुलै ०९, २०२१ रू. ६,३२,९९७.९९/-	३१/०१/२०२१
२२.	लच्छीराम जी. यादव/खोली क्र. २१० १८/खोली क्र. २१० १८, रोहिदास नगर, कामा इस्टेट, बालभट्ट रोड, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६३/	९०७,९ वा मजला, एफ विंग, इमारत क्र. ३, गोपाळकृष्ण संकुल, यशवंत प्राईड, किणी कॉम्प्लेक्स, जुचंद्र तिवरी रोड, नायगाव पूर्व,	जुलै ०९, २०२१ रू.	३०/११/२०२०
२३.	एलबीएमयुएम००००४९२१९१२ गोमथी रमेश/बालाजी मंदिर मरी अमन मंदिर/एम ४१६२, ट्रॉम्बे गाव, प्रॉपर चेंबूर, महाराष्ट्र, मुंबई - ४०००८८/ एलबीएमयुएम००००४९४२३६९	महाराष्ट्र, पालघर - ४०१२०८ १०३, १ ला मजला, ईडन गार्डन, ए विंग, इमारत १, पोयंजे पनवेल, ९०/१ ए ७, महाराष्ट्र, पनवेल - ४१०२०७	१५,६७,६७८/- जुलै ०९, २०२१ रू. २०,००,१९१/-	३१/०१/२०२१
૨૪.	बिना नायर/ए/८, लवकुश सीएचएस, चिंचपाडा रोड, साकेत कॉलेजजवळ, रामकृष्ण नगर, कल्याण पूर्व, महाराष्ट्र, ठाणे –	२३, तिरूपती अपार्टमेंट, तिरूपती अव्हेन्यू सीएचएसएल, फ्लॅट क्र. २३, ३ रा मजला, चिंचपाडा, काटेमानिवली, कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे, १,	जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
રષ.	४२१३०६/एलबीएमयुएम००००४९४३०२७ सनी संजय घाडगे/ए ३०४, यशवंत पार्क/ए ३०४, यशवंत पार्क, युनिटेक वेस्ट एंड, युनायटेड कॉम्प्लेक्स, बोळींज, विरार पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे - ४०१३०३/	महाराष्ट्र, ठाणे - ४२१३०६ ३०४, ३ रा मजला, ए विंग, यशवंत पार्क सीएचएस लि., तृप्ती नगर, विरार पश्चिम, १, महाराष्ट्र, ठाणे - ४०१३०३	७,११,०२६/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
२६.	युनायटङ काम्प्र्यासन, बाळाज, ावरार पाव्चम, महाराष्ट्र, ठाण – ४७२२७२/ एलबीएमयुएम००००४९४७०२९ शैलेश एस. चिमावेकर/सुप्रभात सोसायटी, फ्लॅट क्र. ००३, बी विंग/सुप्रभात	ावरार पाछम, ९, महाराष्ट्र, ठाण - ४०९२२२२ ००३, १ ला मजला, बी विंग, सुप्रभात सीएचएसएल, भिडेवाडी,	ू. १२,६८,३९३/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
	सोसायटी, फ्लॅट क्र. ००३, बी विंग, १ ला मजला, भिडेवाडी, कन्साई, अंबरनाथ पूर्व, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०१/ एलबीएमयुएम००००४९४८३३०	अंबरनाथ, कन्साई, अंबरनाथ पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०१	रू. ९,१८,४०५/-	
૨७.	परवीनबानू सय्यद/ए-२०१, आयरीस सीएचएस लि, जांगीडए-२०१, आयरीस सीएचएस लि, जांगीड, लक्ष्मी पार्कजवळ, कनिकिया, मीरा रोड इस्टेट, १ ए जांगीड कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र, ठाणे – ४०११०७/एलबीएमयुएम००००४९५३९१८	फ्लॅट क्र. ७०६, ७ वा मजला, पलावा मिलानो, जे विंग, तळोजा बायपास रोड, गाव खोणी, ठाणे, ७०६, महाराष्ट्र, ठाणे - ४२१२०४	जुलै ०९, २०२१ रू. १५,११,००८/-	३१/०१/२०२१
૨૮.	शिवनारायण सिंह ठाकूर/खोली क्र. ३/खोली क्र. ३, सुहासिनी महादेव नाईक चाळ, गोल्फादेवी रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई – ४०००३०/	फ्लॅट क्र. २१३, २ रा मजला, विंग ई, शीतल कॉम्प्लेक्स, जय शीतल कॉम्प्लेक्स सीएच्एस लि., इंद्रलोक फेज ३, भाईंदर (पूर्व), २२० १९२	जुलै ०९, २०२१ रू.	३०/०९/२०२०
२९.	एलबीएमयुएम००००४९६०६५० करिश्मा आर. शाह/खोली क्र. ३, शर्मा नगर, इराणीवाडीखोली क्र. ३, शर्मा नगर, इराणीवाडी क्र. ४, रोशन बेकरीच्या मागे, कांदिवली प., महाराष्ट्र, मुंबई –	९, महाराष्ट्र, ठाणे - ४०११०५ ०१, डी विंग, नूतन गॅलेक्सी, वारंगेड बोईसर, बोईसर पूर्व, १, महाराष्ट्र, पालघर - ४०१५०१	१२,९७,८३३.९९/- जुलै ०९, २०२१ रू	०६/०३/२०२१
₹o.	४०००६७/एलबीएमयुएम००००४९६५१६४ सुलक्षणा शशिकुमार कर्वे/प्रभाकर बबडे इमारत, भोईवाडा/प्रभाकर बबडे इमारत,	१०७, १ ला मजला, बी विंग, इमारत क्र. १, उडान अव्हेन्यू, निर्माण	१८,०४,३११/- जुलै ०९, २०२१	३०/११/२०२०
३१.	भोईवाडा, दवल्लीपार रोड, कल्याण पश्चिम, कल्याण, महाराष्ट्र, ठाणे - ४२१३०१/एलबीएमयुएम००००४९६५२१४ जयेंद्र तुकाराम कांबळे/खोली क्र. ९, चाळ क्र. ८, कोलशेत/खोली क्र. ९, चाळ	नगरीच्या मागे, नेरळ रेल्वे स्टेशनजवळ, नेरळ पूर्व, नवी मुंबई, महाराष्ट्र, नवी मुंबई - ४१०२०१ ७१२, बी विंग, लक्ष्मी, ७ वा मजला, ऑर्किड, गाव धामोटे येथे.	रू. १५,३३,०५६.९७/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
	क्र. ८, कोलशेत रोड, माणिक किनारा स्टोअरजवळ, मनोरमा नगर, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे – ४००६०७/ एलबीएमयुएम००००४९७००२५	साईबाबा मंदिराजवळ, नेरळ, कर्जत, जिल्हा रायगड, १, महाराष्ट्र, कर्जत - ४१०२०१	रू. १४,७९,८५५/-	
३२.	गौतम उत्तम पायकारो/साई ब्रम्हानंद बिल्डिंग ब्लॉक - ७०१, यशोदा साईनगरच्या मागे, दहिवली, महाराष्ट्र, रायगड - ४००२२०/ एलबीएमयुएम००००४९७०७८२	२०१, २ रा मजला, प्लॉट क्र. २/३/४/५, बी विंग, व्हाईट कॅसल, दहीवली, दहीवली, महाराष्ट्र, कर्जत - ४१०२०१	जुलै ०९, २०२१ रू. १६,७३,२०५.६/-	११/०३/२०२१
<b>३३</b> .	श्यामजी सिंह/एलजी ८०५, १ ला मजला, गुरुनानक नगर/एलजी ८०५, १ ला मजला, गुरुनानक नगर, एलबीएस मार्ग, सैनिक पेट्रोल पंपाजवळ, गायबेन शाह,	५११, ५ वा मजला, रामराज्य नेपच्यून, अनंत कल्याण, ठाणे, आंबिवली, एस. क्र. ७६/४४, महाराष्ट्र, ठाणे – ४२११०२	रद,७२,२०२.५/- जुलै ०९, २०२१ रू.	०२/०३/२०२१
३४.	घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई - ४०००८६ / एलबीएमयुएम००००४९७३४२६ सुनीता महाडेश्वर/मेम ९५ आरएन २८२/मेम ९५ आरएन २८२/रफीक नगर,	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, लोढा ग्लोबल पार्क, भोपर,	१२,४५,६९१/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
રૂપ.	शिवाजी नगर, महाराष्ट्र, मुंबई - ४०००४३/एलबीएमयुएम००००४९८१०७४ 	मानपाडा, दिवा रोड, डोंबिवली, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे – ४२१२०४ ५०५, बाईज सिटी साऊथ ब्लॉक फेज १, प्लॉट आरझेड ९, इमारत क्र.	रू. ११,२७,०७२/- जुलै ०९, २०२१	०६/०३/२०२१
	क्र. २७०, चारकोप अपेक्षा सीएचएसएल, सेक्टर २, चारकोप, कांदिवली प., महाराष्ट्र, मुंबई ४०००६२/ एलबीएमयुएम००००४९८१०८५	१, विंग डी२, ५ वा मजला, वारडोली, पनवेल, १, महाराष्ट्र, पनवेल - ४१०२०६	रू. १६,७३,२०५.६/-	
રુદ્ધ.	रूचिता रितेश रेमजे/फ्लॅट क्र. ३०, ३ रा मजला/फ्लॅट क्र. ३०, ३ रा मजला, डोंबिवली रहिवासी सीएचएस लि., इमारत क्र. ०२, घनश्याम गुप्ते रोड, महाराष्ट्र, ठाणे ४००१०६ / एलबीएमयुएम००००४९८५८६५	फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ग्रीन पार्क अनेक्स, सी विंग, डीएनसी स्कूलजवळ, सुनील नगर, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे – ४२१२०१	जुलै ०९, २०२१ रू. २५,२२,६५६/-	०६/०३/२०२१
३७	समीर नाझीर सय्यद/लतीफ ट्रान्सपोर्टच्या मागे, चाळ क्र. ४/लतीफ ट्रान्सपोर्टच्या मागे, चाळ क्र. ४, खोली क्र. ए१५, क्वाद्रिया नगर, पी. लोखंडे मार्ग, महाराष्ट्र, मुंबई	४२९२०९ १०२, ऑर्किड बिल्डिंग, लब्धी गार्डन्स प्रोजेक्ट, गाव दहिवली, नेरळ, १, महाराष्ट्र, नेरळ - ४१०१०१	रप,रर,दपद/- जुलै ०९, २०२१ रू.	३१/०१/२०२१
36	४०००८९/ एलबीएमयुएम००००४९८६०८१ छाया संदीप खरात/ए ३०४, विजयालक्ष्मी सोसायटी/ए ३०४, विजयालक्ष्मी	२०७, २ रा मजला, ला अरिहंत हेरिटेज, विंग आय, कासगाव, ठाणे,	१८,१३,५३९/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
३९	सोसायटी, लोक एव्हरेस्ट कंपाऊंड, जेएसडी रोड, मुलुंड पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई ४०००८०/ एलबीएमयुएम००००५०४२१२३ देवेंद्र एस. ध्ररिया/खोली क्र. ८११ साईनाथ चाळ/खोली क्र. ८११ साईनाथ चाळ,	महाराष्ट्र, ठाणे - ४२१५०३ पलॅंट क्र. ९०८, ९ वा मजला, योगी सदन, विंग ए. सन्हें क्र. ६९, हिस्सा	रू. ८,९९,०३७/- जुलै ०९, २०२१	३१/०१/२०२१
1)	दवद्र ५स. धु।रयो/खोली क्र. ८११ साइनॉथ चोळ/खोली क्र. ८११ साइनॉथ चोळ, महात्मा फुले नगर, जुना बेलापूर रोड, दिघा, नवी मुंबई, गणपती पाडा, महाराष्ट्र, नवी मुंबई – ४००७०८/ एलबीएमयुएम००००५०४२१७२	प्लट क्र. ९०८, ९ वा मजला, यागा सदन, ावग ए, सव्ह क्र. ६९, हिस्सा क्र. १ पैकी स्थित आहे वसलेला असा तालुका भिवंडी, ठाणे ४२१३०२, ६९, महाराष्ट्र, ठाणे ४२१३०५	जुल ०९, २०२१ रू. १६,४७,०१४/-	T)/~5/ 70 48
करण्याच	। पर्याय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वरील कर्जदार(रां) आणि/ वा त्यांच्य वा सङ्घा देण्यात येत आहे. अन्यथा, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनानि - जेप्प्रेजन १८, २२२९		ारतुदी अन्वये पुढील पावले	उचलण्यात येतील.
	: ऑगस्ट १८, २०२१ महाराष्ट्र			ाधिकृत अधिकारी भाय बँक लिमिटेड

Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032 within 15 days from the date of this Notice, else the Bank will proceed to issue duplicate certificate(s) to the under mentioned without any further intimation.Image: Corporate //emg/ issue duplicateFolio No.Name of the holder(s)CertificationCertificate(s) to the under mentioned without any further intimation.No. Ot From ToNo. Ot SharesKMF060213Mukund Shah31083836931080 – 3693112950KMF099708Kethinedi Sanyasi RaoSO543722878498 – 228878797300KMF001392Kanchan S Sanghavi13027913176611 – 13176710100KMF001392Kanchan S Sanghavi130279131627901 – 16228000100KMF0070958Indira K Shetty102630162/01Soution 25(2)(h) of 502510227031228300KMF007734Hasumatiben Nanahralal Modi26359854 – 26359953100KMF004199Manharlal Hiralal Modi40035094932663400Corporate debtorTO Corporate debtorTO Corporate debtorKMF001392Kanchan S Sanghavi<
Folio No.         Name of the holder(s)         Certificate No.         Distinctive Nos.         No. Of Shares           KMF060213         Mukund Shah         310838         36931080 - 36931129         50           KMF099708         Kethinedi Sanyasi Rao         505437         228878498 - 228878797         300           KMF001392         Kanchan S Sanghavi         130279         13176611 - 13176710         100           134095         135249605 - 13549704         100           KMF070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           For KOTAK MAHINDRA BANK LIMITED         Schior Executive Vice President & Company Secretary         12         Last date for submit to provisional list           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         13         Date of issue of fina resolution applicant to provisional list           Mumbai, August 17, 2021         प्रार्धी एन न दे २८ रि.         रि.         13 Date of issue of infin memo
KMF 099708         Kethinedi Sanyasi Rao         310838         36931080 - 36931129         50           KMF 099708         Kethinedi Sanyasi Rao         505437         228878498 - 228878797         300           KMF 001392         Kanchan S Sanghavi         130279         13176611 - 13176710         100           KMF 001392         Kanchan S Sanghavi         130279         13176611 - 13176710         100           KMF 070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF 070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF 097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           KMF 004199         Manhartal Hiralal Modi         200350         94932264 - 94932663         400           KMF 004199         Manhartal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           Senior Executive Vice President & Company Secretary         Sd/-         13         Date of issue of fina resolution applicant by provisional list           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         14         Date of issue of infra resolution prospective resolution prospective resolution prospective resolution prospective resolutin resolution presolution resolutin resolution pane, eva
KMF099708         Kethinedi Sanyasi Rao         505437         228878498         - 228878797         300           KMF001392         Kanchan S Sanghavi         130279         13176611         - 13176710         100           KMF001392         Kanchan S Sanghavi         130279         13176611         - 13176710         100           KMF070958         Indira K Shetty         162630         16227901         - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         162630         1228426527         - 228426826         300           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854         - 20359953         100           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264         94932663         400           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264         94932663         400           Senior Executive Vice President & Company Secretary         12         Last date for scubril to provisional list           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         13         Date of issue of fina resolution applicant           Hasuratifrea: .oc, itsist, tru meren, vea. th. utcher virumity, mitormation, eval rater, subtif         13         Date of issue of fina resolution prospective resol
KMF001392         Kanchan S Sanghavi         134095         13549605 - 13549704         100           KMF001392         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         264815         26359851         100           8         Eligibility for resolution         section 254 are avain a section 250 are avain a section 25
КМF070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         162630         16227901 - 16228000         100           KMF070958         Indira K Shetty         504570         228426527 - 228426626         300           8         Eigibility for resolution         504570         228426527 - 228426626         300           8         8         95944550 - 915945549         1000         90         90           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           502518         227030929 - 227031228         300         10. Last date for receipi Interest           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           502510         227027028         1200         11. Date of issue of pro prospective resoluti           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           Scipior         KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-         Sd/-         12. Last date for submit to provisional list           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         13. Date of issue of infor meroradum, eval resolutin paplicant           Mumbai,
KMF070958         Indira K Shetty         40304         9.104/060         9.104/160         300           504570         228426527         228426826         300         30
S04570         228426527 - 228426826         300           802258         915944550 - 915945549         1000           802258         915944550 - 915945549         1000           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-         Schior Executive Vice President & Company Secretary         12. Last date for submit to provisional list           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         13. Date of issue of infor memorandum, eval resolution applicant           TITEE         Wurdeat ? covertuge % c>ctDreat ? covertuge % covertuge % c>ctDreat ? covertuge % covertuge
KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         264815         26359854 - 26359953         100           KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         20001 297030929 - 227031228         300         10         Last date for receipting interest           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           502510         227025829 - 227027028         1200         12         Last date for submit to prospective resoluti           Mumbai, August 17, 2021         For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-         Sd/-         13         Date of issue of fina resolution applicant           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary         14         Date of issue of infor memorandum, eval request for resolution prospective resolution prospective resolution resolution applicant           TITEE         Wonack 20 Creation (ufformation, eval ridgring resolution spinal), eval information, eval information, memoral         15         Manner of obtaining resolution plan, eval information
KMF097734         Hasumatiben Nanahralal Modi         406040         96167858 - 96167957         100           502518         227030929 - 227031228         300           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/- Mumbai, August 17, 2021         For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/- Avan Doomasia Senior Executive Vice President & Company Secretary         13. Date of issue of fina resolution applicant resolution applicant resolution applicant request for resolution prospective resolution prospective resolution information memora           11. Date of issue of pro prospective resolution prospective resolution resolution applicant resolution applicant request for resolution prospective resolu
Nanahralal Modi         502518         227030929 - 227031228         300           KMF004199         Manharlal Hiralal Modi         400350         94932264 - 94932663         400           For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-         502510         227027028         1200           Tor KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-           Avan Doomasia         Senior Executive Vice President & Company Secretary         13. Date of issue of infor resolution applicant company Secretary           TITEET Wondake Creet, Ritharauqer: एल६५१००एमएच१९८२४पीएलसी२९५८९४ नोंदणी. कायॉलपा: ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंथेरी (पूर्य), मुंबई-४०००९३.
KMF004199         Manharlal Hiralal Modi         400330         9493203         400           502510         227025829 - 227027028         1200           For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/- Avan Doomasia           Mumbai, August 17, 2021         Senior Executive Vice President & Company Secretary           11. Date of issue of fina resolution applicant           UTIEIT Wondkt 2 Cm. Ritiaratera: ece, tyso: nicormation, siati           Ritiaratera: ece, tyso: nicormation, siati         tu set of escenting to provisional list
iso2510       227025829 - 227027028       1200         For KOTAK MAHINDRA BANK LIMITED Sd/-       Sd/-         Avan Doomasia       Senior Executive Vice President & Company Secretary         Vumbai, August 17, 2021       13. Date of issue of fina resolution applicant         TITEET Word स्ट लि.       14. Date of issue of informerorandum, evalution applicant         गार्बा फिनवेस्ट लि.       14. Date of issue of informerorandum, evalution applicant         गार्बा फिनवेस्ट लि.       15. Manner of obtaining resolution panerous information nemorandum, evalution applicant         गांदणी. कार्यालय: एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४       15. Manner of obtaining resolution plan, evalution plan, evalutinton memorandum, evalutinton memorandum, eva
Sd/- Avan Doomasia Senior Executive Vice President & Company Secretary <b>गार्बी फिनवेस्ट लि.</b> सीआवएन: एल६५१००एमएच१९८२४पीएलसी२९५८९४ नॉदणी. कार्यालय: ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्य), मुंबई-४०००९३.
Avan Doomasia           Senior Executive Vice President & Company Secretary         13. Date of issue of fina resolution applicant           14. Date of issue of informer resolution applicant         14. Date of issue of informer resolution applicant           14. Date of issue of informer         14. Date of issue of informer           15. Manner of obtaining request for resolution prospective resolution           16. प्रिन्नवेस्ट लि. सीआयएन: एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४           नोंदणी. कार्यालय: ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.
Senior Executive Vice President & Aumbai, August 17, 2021 Company Secretary <b>गार्वी फिनवेस्ट लि.</b> सीआयएन: एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंदणी. कार्यालय: ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.
Mumbai, August 17, 2021         Company Secretary           14. Date of issue of informer memorandum, evalue request for resolutio prospective resolutio prospective resolution prospective reso
<ul> <li>गार्बी फिनवेस्ट लि.</li> <li>सीआयएनः एल६५१००एमएच१९८२धीएलसी२९५८९४</li> <li>नोंदणी. कार्यालयः ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्य), मुंबई-४०० ०९३.</li> </ul>
गार्बी फिनवेस्ट लि. सोआयएनः एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंदणी. कार्यालयः ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.
गावी फिनवेस्ट लि. सीआयएनः एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नॉदणी. कार्यालयः ०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्च), मुंबई-४०००९३.
नोंदणी. कार्यालयः ०८, रहेकडा, २रा मजला, एच. पी. पेट्रोल पंपासमोर, ाnformation memora information memora information
नादणाः कार्यालयः ७८, १४,३३, ११ मजला, एव. भाः पट्राल पंपालमार, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.
३० जुन, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता 16 Last date for submi
३० जून, २०२१ राजा संपलला तिमाहाकारता विकास के व्यक्त के विकास के विकास के विकास के विकास के विकास के विकास के व अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा
(v. entaid) (v. entaid) (v. entaid)
अ. तपशील संपलेली तिमाही संपलेली तिमाही resolution professio
३०.०६.२०२१ ३०.०६.२०२०
अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित
<ol> <li>प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)</li> <li>८७१.३५ -</li> <li>18 Estimated date for s</li> </ol>
<ol> <li>कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवदात्मक ५१७.५७ (१५.५७) resolution plan to th आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) Authority for approx</li> </ol>
अगवान/विधायमार्थी अन्यसंवारिय जाजानूया)         अध्यायमार्थ जाजानूया         अध्यायमार्थ जाजानूया           ३.         कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)         ५१७.५७         (१५.५७)         19 Name and registrati
(अपवदात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) 20 Name, Address and
४. कोलावधासाठा करात्तर निव्वळ नफा/ (ताटा) ३८१.४८ (१५.५७) resolution professio
(अपवदात्मक आण/Taal अनन्यसाधारण बाबीनतर) with the Board
५ कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न ३८१.४८ (१५.५७) वि. (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर
सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)
<ol> <li>समभाग भांडवल</li> <li>१,१७३.०७</li> <li>१,१७३.०७</li> <li>Рrofessional</li> </ol>
७. मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे – – – 22 Further Details are a
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव ८. प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित
८. प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजांसाठी)
मूलभूतः ३.२५ (०.१३)

btor			
dress of the registered office and	3rd Floor, Building No. R2, Rajmudra CHS,		
ncipal office (if any) of corporate btor	Ramchandra Nagar No.2, Kamgar Hospital Road, Thane – 400 604	२१	•
olvency commencement date of the	15th March 2021		
rporate debtor	(Order Received date 26th March 2021)	22	_
te of invitation of expression of interest	18th August 2021 (Second Extension)	रर	•
	06th July 2021 (First Extension) 09th June 2021 (Original)		
gibility for resolution applicants under	https://isandco.in/anudar/index.html		_
ction 25(2)(h) of the Code is available at:		२३	•
rms of ineligibility applicable under	https://jsandco.in/anudan/index.html		
ction 29A are available at:	00-d Castanhar 0001 (Casand Estancias)	२४	•
st date for receipt of expression of erest	02nd September 2021 (Second Extension) 21st July 2021 (First Extension)		
	24th June 2021 (Original)		
te of issue of provisional list of	12th September 2021 (Second Extension)	રષ	•
ospective resolution applicants	31st July 2021 (First Extension)		
st date for submission of objections	04th July 2021 (Original) 17th September 2021 (Second Extension)		
provisional list	05th August 2021 (First Extension)	२६	•
	09th July 2021 (Original)		
te of issue of final list of prospective	27th September 2021 (Second Extension)		
olution applicants	15th August 2021 (First Extension) 19th July 2021 (Original)	२७	
te of issue of information	17th September 2021 (Second Extension)		
emorandum, evaluation matrix and	05th August 2021 (First Extension)		
uest for resolution plans to	09th July 2021 (Original)	२८	
spective resolution applicants	Description Description Applicant many application		
unner of obtaining request for solution plan, evaluation matrix,	Prospective Resolution Applicant may contact the Resolution Professional at the Contact Details		
ormation memorandum and further	mentioned against Serial No. 21 for obtaining Request	55	
ormation	for Resolution Plan, Evaluation Matrix, Information		
	Mernorandum and any further information if required.		
st date for submission of resolution Ins	17th October 2021 (Second Extension)	30	
lis	04th September 2021 (First Extension) 08th August 2021 (Original)		
unner of submitting resolution plans to	In the electronic form on the email id		
solution professional	jayesh@jsandco.in/ cirp.anudan@gmail.com or in	३१	
	Password Protected Pen Drive or through speed post		
	or hand delivery in sealed envelope at the address given in Serial no. 21.		
timated date for submission of	31st October, 2021	३२	
solution plan to the Adjudicating	our real to oppose history - a paint are		
thority for approval	laurah Naturah Orasaharika		
me and registration number of the colution professional	Jayesh Natvarlal Sanghrajka IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416	33.	
me, Address and e-mail of the	Jayesh Natvarlal Sanghrajka		
olution professional, as registered	405-407, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road,		
th the Board	Dadar East, Mumbai 400014	38.	
dress and email to be used for	Email: jayesh@jsandco.in C/o. Jayesh Sanghrajka & Co. LLP		
rrespondence with the Resolution	405-407, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road,		
ofessional	Dadar East, Mumbai 400014	34	_
	Email: cirp.anudan@gmail.com		
rther Details are available at or with	Same as given in serial no. 21 and Website: https://isandoo.in/an.idan/index.html		
te of publication of Form G	Website: https://jsandco.in/anudan/index.html 18th August 2021 (Second Extension)	36.	_
a or poolouion or rolling	O6th July 2021 (First Extension)	1 1 <sup>2</sup> 22	65
	09th June 2021 (Original)		
		३७	
	te case may be, by the Hon'ble NCLT, Mumbai Bench		
	by the RP u/s 12 of the Code at the relevant point of Creditors of the Corporate Debtor as initial period of		
	encement date is expiring on September 11, 2021.	36	-
e terms and conditions of the res	olution plan submission bid process may be	40	
nged/amended/abandoned/cancelled/ex			
	ions from Committee of Creditors, reserves rights to ive bidder at any stage of the corporate insolvency	39	-
lution process without assigning any rea		47	
	Jayesh Natvarial Sanghrajka		
	Resolution Professional		_
	IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416	सूचने	
	405-407, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road, Dadar East, Mumbai 400014	करण जागी	
	Date: 18th August, 2021	तारी स्थव	
	Place: Mumbai	(+210	0: